Mangalam Drugs and Organics Limited



Regd. Office: Rupam Building, 3rd Floor, 239 P. D'Mello Road, Near G. P. O. Mumbai - 400 001. ■ 91-22-62616200 / 6300 / 8787 ● 91-22-62619090 • CIN: L24230MH1972PLC116413

REF: MDOL/CS-SE/2024-25/039

February 15, 2025

Listing Department

BSE Ltd

1st Floor, New Trade Wing,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.

Scrip Code: 532637

Listing Department

National Stock Exchange of

India Limited

"Exchange Plaza", 5th Floor,

Plot No. C-1, Block G,

Bandra - Kurla Complex,

Bandra(E), Mumbai – 400 051

Symbol: MANGALAM

Sub: Newspaper Advertisement regarding publication of Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended December 31, 2024

Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed herewith copies of newspaper advertisement published in Financial Express and Loksatta, both in which Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended December 31, 2024 have been published. The aforesaid results have been approved by the Board of Directors in its meeting held on February 13, 2025.

Kindly take the above information on your records.

Thanking You,

Yours Faithfully, For Mangalam Drugs and Organics Limited

Govardhan M. Dhoot
Chairman and Managing Director
DIN:01240086

FINANCIAL EXPRESS



McLEOD RUSSEL McLEOD RUSSEL INDIA LIMITED

CIN: L51109WB1998PLC087076 Registered Office: 4, Mangoe Lane, Surendra Mohan Ghosh Sarani, Kolkata- 700001 Phone no: 033-2210-1221, Fax no: 033-2248-6265

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

The board of directors of the Company at its meeting held on February 13, 2025, approved the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the guarter and nine months ended December 31, 2024 ("Financial Results").

The Financial results along with the Limited Review Report, has been hosted on the Company's website at https://www.mcleodrussel.com/ investors/financial-results.aspx and can be accessed by scanning the QR Code as given below:



For and on behalf of the Board of Directors McLeod Russel India Limited Aditya Khaitan

Date: February 14, 2025 GLOBAL SURFACES LIMITED

Chairman and Managing Director DIN: 00023788

Registered Office: PA-10-006 Engineering and Related Indus SEZ, Mahindra World City Teh- Sanganer RJ 302037 IN; Tel. No. 0141-7191000; E-mail: cs@globalsurfaces.in, Website: - www.globalsurfaces.in CIN: L14100RJ1991PLC073860

Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31,2024

Particulars		Quarter Ended		Nine Mo	Vear Ended	
	31.12.2024 30.09.2024		31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operation	460.61	469.65	400.65	1501.74	1166.70	2,252.91
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(87.65)	(49.86)	44.96	(134.98)	137,62	252.52
Net Profit/(Loss) for the period Before Tax (After exceptional and/or extraordinary items)	(87.65)	(49.86)	44.96	(134.98)	137.62	252.52
Net Profit/(Loss) for the period After Tax (after exceptional and/or extraordinary items)	(104.25)	(61.99)	34.09	(178.86)	89.49	197.81
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after Tax))	(102.95)	(60.77)	34.29	(176.77)	94.43	203.92
Equity Share Capital (of Rs. 10- each)				423.82	423.82	423.82
Reserves (excluding Revaluation Reserve)	2	-	- 2		3-W <u>2</u> 3	2,881.25
Earnings Per Share: Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	(2.45) (2.45)	(1.51) (1.51)	0.77	(4.26) (4.26)	1.93	4.41 4.41

Particulars		Quarter Ended	V 4	Nine Mo Ende	Year Ended	
	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Revenue from Operations	327.66	369.45	404.74	1123.11	1177.10	1621.35
PBIDT	64.42	68.45	88.98	235.05	288.85	364.29
Profit before Tax	40.21	44.28	63.85	163.12	210.80	257.84
Profit after Tax	21.77	33.99	53.69	119.47	167.75	210.64

l. The above is an extract of the detailed format of Quarter and half yea ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Quarterly and Nine Months Results are available on the websites of the Stock Exchanges i.e., www. nseindia.com and www.bseindia.com and also on Company's website at www.globalsurfaces.in For and on behalf of the Board of Directors Mayank Shah

Place: Jaipur Date: 14.02.2025



Chairman and Managing Director

DIN: 01850199

INDUS TOWERS LIMITED CIN: L64201HR2006PLC073821

Regd. Office: Building No. 10, Tower-A, 4" Floor, DLF Cyber City, Gurugram-122002, Haryana

Tel: +91-124-4296766, Fax: +91-124-4289333 Email id: compliance.officer@industowers.com Website: www.industowers.com

NOTICE OF POSTAL BALLOT/ E-VOTING

Notice is hereby given in terms of the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies

Act, 2013 ('the Act') read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules') (including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or reenactment(s) thereof for the time being in force) and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the 'Listing Regulations'), Circulars issued by Securities and Exchange Board of India, as applicable ('SEBI Circulars'), and in accordance with the quidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meetings/ conducting postal ballot process through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 03/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 ('MCA Circulars'), that the resolutions, as set forth in the Notice, are proposed to be passed by the shareholders of Indus Towers Limited ('the Company') through postal ballot by way of electronic voting only ('Postal Ballot').

The Notice is available on the website of the Company (www.industowers.com), on the website of KFin (https://evoting kfintech.com/) and on the website of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

Shareholders are informed that:

- Notice has been sent to the shareholders whose names appear in the Register of Shareholders/ Register of Beneficial Owners as on Friday, February 07, 2025 ("Cut-off Date") and voting rights of the shareholders are reckoned as on the Cut-off Date.
- In compliance with the MCA Circulars, Notice has been sent to all the shareholders whose email ids are registered with the Company/ Depository Participants ('DP') and physical copies of the Notice Postal Ballot Form and pre-paid business reply envelope are not being sent to the shareholders for this Postal Ballot.
- The Company has completed the dispatch of Notice through e-mails on Friday, February 14, 2025.
- Those shareholders who have not yet registered their email addresses are requested to get their email addresses and mobile numbers registered by following the procedure specified in the Notice.
- Those shareholders who hold shares in physical form may avail investor services, including registering of PAN, email address, bank details and other KYC details or changes/ update thereof by following the procedure specified in the Notice.
- Any shareholder who doesn't receive the Notice and is holding shares as on the Cut-off Date may obtain the same by sending an e-mail at einward.ris@kfintech.com or compliance.officer@industowers.com The same can also be downloaded from the Company's website. The e-voting shall commence on Saturday, February 15, 2025 at
- 09:00 A.M. (IST) and end on Sunday, March 16, 2025 at 05:00 P.M. (IST). The e-voting module shall be disabled by KFin for voting The Scrutinizer shall submit his report within 2 (two) working days or 3 (three) days whichever is earlier, from the end of the e-voting to the

Chairman or any other person authorised by him and thereafter, the

- Chairman or the authorised person shall declare the results. The result of the Postal Ballot along with Scrutinizer's Report will also be displayed on the Company's website (www.industowers.com), on the website of KFin (https://evoting.kfintech.com) and on the notice Board at the registered office of the Company. The results shall simultaneously be communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed.
- In case of any query/concern/grievance, shareholders may refer the (i) e-voting user manual or (ii) Help & Frequently Asked Questions (FAQs) available at the downloads section at https://evoting.kfintech.com or contact Mr. Sankara Gokavarapu, Authorised Person - KFin, Selenium Building, Tower- B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500032, at toll-free number 1800-309-4001, or at email: evoting@kfintech.com or einward.ris@kfintech.com; or may write to the Company Secretary at compliance.officer@industowers.com

Place: Gurugram

For Indus Towers Limited Date: February 14, 2025 Samridhi Rodhe

Company Secretary & Compliance Officer



DEE DEVELOPMENT ENGINEERS LIMITED

CIN: L74140HR1988PLC030225

Regd. Address: Unit 1, Prithla-Tatarpur Road, Village Tatarpur, Dist. Palwal, Haryana- 121102, India Phone No: 01275 248 200, Website: https://www.deepiping.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(Amount in Rs. Lakhs, except figures of EPS)

		Standalone						Consolidated						
Sr.	Particulars	Quarter ended			Nine months period Year ended ended		Quarter ended			Nine months period ended		Year ended		
No.		December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024	December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	
1	Revenue from Operations	10,430.23	14,905.78	16,748.43	39,736.39	44,325.27	64,446.33	16,200.27	19,402.19	20,961.80	54,099.36	54,555.40	78,875.92	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,353.28)	707.58	596.29	(602.81)	1,160.77	1,981.83	(1,332.68)	2,226.43	902.92	1,212.36	1,433.78	2,620.65	
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,353.28)	707.58	596.29	(602.81)	1,160.77	1,981.83	(1,332.68)	2,226.43	902.92	1,212.36	1,433.78	2,620.65	
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,353.28)	707.58	596.29	(602.81)	1,160.77	1,981.83	(1,332.68)	2,226.43	902.92	1,212.36	1,433.78	2,620.65	
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(1,374.50)	691.23	608.29	(666.47)	1,042.73	1,877.46	(1,212.90)	2,308.54	914.48	1,242.54	1,303.45	2,481.26	
6	Equity Share Capital	6,905.41	6,905.41	5,303.91	6,905.41	5,303.91	5,303.91	6,905.41	6,905.41	5,303.91	6,905.41	5,303.91	5,303.91	
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance sheet of the perivous year	0.00	0.00	0.00	0.00	0.00	44,265.29	-	-	-			39,807.87	
8	Earning Per Equity Share (Face Value of Rs. 10 per share) (Not annualised) Basic:	(2.11)	1.15	1.12	(0.94)	2.19	3.74	(2.08)	3.62	1.70	1.89	2.70	4.94	
	Diluted:	(2.11)	1.14	1.12	(0.94)	2.18	3.72	(2.08)	3.60	1.70	1.88	2.69	4.92	

- The above Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Nine months ended 31 December 2024 have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 14, 2025. As required under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditor of the Company have carried out the Limited Review of the aforesaid results.
- The above is an extract of detailed format of financial results filed with stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financials results are available on Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and also on company's website at https://deepiping.com.

For and behalf of the Board of Directors **DEE Development Engineers Limited** Sd/-

Scan the QR code for the Financial Report K.L. Bansal



(Rs. in Lakhs)



Place: Mumbai

Date: 14th February, 2025

Sr.

No.

Place: Palwal

Date: February 14, 2025

MANGALAM DRUGS & ORGANICS LIMITED.

Reg. Office: Rupam Building, 3rd Floor, 239, P.D'Mello Road, Near G.P.O, Mumbai - 400001, CIN:L24230MH1972PLC116413 Tel Ph No. 91-22-22616200 Fax No. 91-22-22619090 Email Id: contactus@mangalamdrugs.com Website: http://www.mangalamdrugs.com

(A) EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

Standalone Consolidated Quarter Ended Year Ended Nine months Ended Nine months ended Quarter Ended Year Ended **Particulars** 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.03.2024 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 7994.34 24519.16 36859.47 7994.34 36859.48 8871.20 9733.60 26635.95 8871.20 9733.59 24519.00 26635.95 Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and /or 284.38 497.13 486.16 1416.59 (502.88)485.54 486.55 335.13 1405.38 Extraordinary items) 335.35 285.95 (503.56)Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or 148.27 Extraordinary items) 119.60 4.40 326.34 (1499.50)(1105.74)136.68 119.99 4.18 315.13 (1500.18)(1107.32)Net Profit/(Loss) for the period after tax(after Exceptional and /or Extraordinary items 140.27 268.60 50.01 677.34 (1259.50)(904.89)128.68 268.99 49.79 666.13 (1260.18)(907.17)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)] for the period (after tax)and other Comprehensive Income (after tax)] 254.60 (1250.14)(960.86)114.69 52.91 1332.27 (963.14)126.28 53.13 635.36 963.11 (1250.82)6 Equity Share Capital 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 1582.82 12651,95 11996,48 7 Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 8 Earnings Per Share (for continuing & discontinued operations) of Rs.10/-each) 9 a) Basic 0.89 1.70 0.32 4.28 (7.96)0.81 1.70 0.31 4.21 (7.96)(5.73)0.32 10 b) Diluted 0.89 1.70 4.28 (7.96)(5.72)0.81 1.70 0.31 4.21 (5.73)(7.96)

Notes: The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter & Nine months ended 31st December, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter & Nine months ended 31st December, 2024 is available on the Stock Exchange websites & the Company's website. (www.bseindia.com and www.nseindia.com and www.mangalamdrugs.com)




For & on Behalf of the Board Mangalam Drugs & Organics Limited **GOVARDHAN M.DHOOT** CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN: 01240086





SFINANCIAL EXPRESS















तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या

मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार

 मध्य रेल्वे : सीएसएमटी-विद्याविहार, अप-डाऊन धीमा मार्ग **कधी:** सकाळी १०.५५ ते ३.३५ परिणाम : सीएसएमटी-विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल, जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या कालावधीत लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गः कुर्ला-वाशी, अप आणि डाऊन मार्ग

कधी: सकाळी ११.१० ते ४.१० परिणाम: ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-पनवेल/ बेलापूर/ वाशी अप-डाऊन लोकल सेवा रद्द. सीएसएमटी-कुर्ला, पनवेल-वाशी विशेष लोकल. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/ नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.

 पश्चिम रेल्वे : ब्रोरिवली-गोरेगाव, अप-डाऊन जलद मार्ग **कधी :** सकाळी १० ते दुपारी ३

परिणाम : गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. अंधेरी, बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.

३२ सहकारी कारखान्यांची कर्जे थकीत, ३७ अवसायानात

साखर कारखानदारी अडचणीत

दत्ता जाधव, लोकसत्ता

मुंबई : केंद्र सरकारचे साखर, इथेनॉलबाबतचे धोरण आणि कारखान्यांनी आर्थिक शिस्त न पाळल्यामुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. सुमारे ७० कारखाने आर्थिकदुष्ट्या डबघाईला आले आहेत. गतवर्षी ३५ आणि यंदा ३२ कारखान्यांची कर्जे थकीत आहेत, तर दोन वर्षांत ३७ कारखाने अवसायानात निघाले आहेत.

राज्य सहकारी बँकेकडन मिळालेल्या माहितीनुसार, उसाच्या गतवर्षीच्या हंगामात राज्य सहकारी बँकेकडून १३३ सहकारी साखर कारखान्यांनी साखर तारण, अल्प मुदतीचे आणि मध्यम मुदतीचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ६१



कारखान्यांचा आर्थिक ताळेबंद

आहे, पण ३५ कारखान्यांची कर्जे थकली आहेत. यंदाच्या चालू गळीत हंगामात १३० सहकारी साखर कारखान्यांनी कर्ज घेतले होते, त्यापैकी ६१ कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे.

राज्यातील सुमारे ७० सहकारी कारखाने विविध कारणांमुळे आर्थिक अडचणीत आहेत, त्यापैकी ३७ कारखाने अवसायानात निघाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्य सहकारी बँक आर्थिक संकटात असलेल्या कारखान्यांची मदत करेल.

- विद्याधर अनास्कर, प्रशासक, राज्य सहकारी बँक.

गत हंगामातील साखर तारण कर्ज, अल्प मुदतीचे आणि मध्यम मुदतीचे कर्ज, असे एकूण १० कोटी ५३ लाख २१९ रुपये कर्ज थकले आहे. यंदाच्या चालु हंगामातील ९ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. थकीत कर्जाची रक्कम कमी असली तरीही सुमारे ७० कारखाने कर्जांची

फेररचना करण्याच्या आर्थिक स्थितीतही नाहीत.

राज्य सहकारी बँक सहकारी

संस्थांची शिखर बँक आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे बँकेचे कर्तव्य आहे. सहकारी कारखाने बंद पडले म्हणून विक्रीस काढले की, खासगी कारखानदार सहकारी कारखाने विकत घेतात. त्यामुळे सहकारी कारखान्यांची संख्या वेगाने कमी होताना दिसते. त्यामुळे बंद असलेले सहकारी कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यापुढेही बंद पडलेले कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देऊन सहकारी कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती राज्य सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

'तापमानवाढीची समस्या गंभीर'

ठाणे : भविष्यात जागतिक तापमानवाढीची समस्या गंभीर आहे. प्रत्येकाने वृक्ष लावन ते जगविले पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. जितके पर्यावरणपूरक करता येईल, ते सर्व केले पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिला.

वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी, ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करत आहोत, आता हे हरित शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवे, असे ते म्हणाले. ठाणे पालिकेने गेल्या वर्षी मुख्यमंत्री हरित अभियानात दीड लाख झाडे लावली. या वर्षी ती संख्या दोन लाखांवर नेण्यात यावी, असेही शिंदे यांनी सांगितले.

विशिष्ट कायदे करण्याचे निर्देश देऊ शकत नाही

विधिमंडळाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मत

पीटीआय, नवी दिल्ली

न्यायालये विधिमंडळांना विशिष्ट कायदे ठरावीक पद्धतीनेच करण्याचे निर्देश देऊ शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या फेब्रुवारी २०२४ च्या आदेशा-विरोधातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायमुर्ती भूषण गवई आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. या मद्द्यावर उच्च न्यायालयाने जनहित याचिका निकाली काढली होती.

'संसदेने प्रत्येक पैलूंचा विचार करून नवीन कायदा केला आहे. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय रिट अधिकारक्षेत्रात विधिमंडळाला विशिष्ट पद्धतीने



नाही,' असे सांगत खंडपीठाने संबंधित याचिका ऐकण्यास नकार दिला. जनहित याचिकेत तक्रारदा किंवा पीडितेला आरोपपत्राची प्रत मोफत देण्यासाठी जिल्हा न्यायालये किंवा पोलिसांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर केंद्राच्या वतीने उपस्थित असलेल्या विकलाने भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस), २०२३ च्या कलम २३० चा दाखला दिला आणि ही याचिका निष्फळ असल्याचे

खनिज निधीची १०० कोटींची कामे थांबवण्याचे आदेश

सुमित पाकलवार, लोकसत्ता

गौण खनिज उत्खननातून जिल्हा खनिज प्रतिष्ठानला मिळणाऱ्या महसुलाचा त्याच परिसरातील प्रत्यक्ष आणि बाधित भागाच्य विकासासाठी वापर करण्याचे धोरण आहे. परंतु गडचिरोलीत नेते आणि निधीचा नियमबाह्य कामासाठी वापर करण्यात आल्याचे 'लोकसत्ता'ने केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अंदाजे १०० कोटींच्या कामांची प्रशासकीय मान्यता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशाच्या ज्या भागात खनिज उत्खनन किंवा त्यावर आधारित उद्योग आहेत, त्या भागाच्या विकासाकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी वापरण्यात यावा, असे केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत. पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत प्रत्येक राज्याला प्रतिष्ठान निधीच्या वापराकरिता धोरण ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार राज्य शासनाने जाहीर केलेल्या खनिज क्षेत्रांतर्गत प्रत्यक्ष बाधित भागात ६० आणि निधी खर्च करावा लागतो.

गडचिरोलीत मात्र 'मलईदार' कामांचा समावेश करण्यात आला. यासंदर्भात 'लोकसत्ता'ने वृत्तमालिका प्रकाशित करताच जिल्हाधिकारी पंडा यांनी प्रस्तावित कामांची प्रशासकीय रोखली. कामांसंदर्भात तक्रारी आल्यानंतर काही शिल्लक कामांची प्रशासकीय मान्यता रोखण्यात आली आहे.

कंत्राटदार यांच्या संगनमतातन या

डोंबिवलीतील बोगस बॅकेवर बंदी डोंबिवलीच्या भरवस्तीत बोगस सहकारी बँक ! 6

(पान १ वरून)

ठेवी गोळा करण्याची तयारी सुरू केली होती. डोंबिवली पूर्वमध्ये मानपाडा रोडवर आलिशान कार्यालय थाटलेल्या या सहकारी बँकेने जाहिरातबाजी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सहकार विभागाने या बँकेवर कारवाईचा बडगा उगारला होता. सहकार उपनिबंधकांनी प्राथमिक चौकशीअंती या बँकेच्या अनिल सिन्हा, सतीश पाटील, मनीष सवाणे आणि किरण पाटील या संस्थापक संचालकांना नोटीस बजावत, आपल्या बँकेची राज्य अथवा केंद्र सरकारकडे सहकारी संस्था किंवा सहकारी बँक म्हणून नोंदणी झाल्याचे नोंदणी प्रमाणपत्र व अन्य दस्तावेज सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १४५ नुसार कोणत्याही संस्थेला

'सहकारी संस्था' म्हणून अधिनियमांतर्गत नोंदणी प्रमाणपत्र धारण करीत नसताना संस्थेच्या नावात 'सहकारी' शब्दाचा वापर करून कामकाज, व्यवसाय किंवा धंदा चालविता येत नाही किंवा व्यापार करता येत नाही. व तसे केल्यास अपराध ठरतो अशी तरतूद

आहे. बँकेच्या नावामध्ये निबंधकाच्या मंजुरीखेरीज ''सहकारी (Co-Operative)'' शब्द वापरल्याचे निदर्शनास आल्याने व तो अपराध ठरत असल्याने आपणाविरुद्ध पढील कारवाई का करणेत येऊ नये, याबाबतचा खुलासा करण्याचे तसेच सुनावणीस उपस्थित राहून भूमिका मांडण्याचे आदेश उपनिबंधकांनी दिले होते. उपनिबंधकाकडे झालेल्या सुनावणीस बँकेकडून कोणीही उपस्थित राहिले नाही. त्यामळे बँकेने केलेला लेखी खुलासा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी फेटाळून लावला.

लेखी खुलासा या बँकेने सहकार उपनिबंधक यांना लेखी खुलासा सादर करीत, मराठी भाषेचा उपयोग करताना सहकारी या शब्दाऐवजी को-ऑपरेटिव्ह असे लिखाण करणे योग्य व अपेक्षित होते. राज्य सहकारच्या कोणत्याही नियमाचा भंग करणे असा बँकेचा हेतू नव्हता. तरीही आपण कार्यालयास भेट देऊन सदर कायद्याबाबत निदर्शनास आल्यानंतर, तात्काळ संस्थेच्या नामफलकामध्ये बदल केला असून सहकारी हा शब्द वगळलेला आहे. व त्याऐवजी को-ऑपरेटिव्ह असा मराठीत शब्द वापर सुरू केला आहे. तसेच इतर सर्व ठिकाणी, अथवा ऑनलाइन, अथवा

संकेतस्थळावर, बँकेच्या अन्य

कागदपत्रांवरही बदल करण्याची

खबरदारी घेण्याची हमी बँकेने

उपनिबंधकांना दिली होती.

डोंबिवलीच्या भरवस्तीत बोगस बँक थाटल्याचे वृत्त 'लोकसत्ता'ने दिले होते.

'सुरक्षा'', १७०, जे. टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०

जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की. जीआयसी ॲसेर मॅनेजमेन्ट कं. लि. यांच्या नावावर असलेल्ट फोलिओ क्र. जी००७२० आणि विभिन्न क्र ६२३६८२-६४६५२१ धारण करणाऱ्या एपीर्ट पॅकेजिंग लिच्या २२८४० सर्वसाधारण भागांचे भाग प्रमाणपत्र क्र. २४०६ गहाळ झाले आहे व २९.०१.२०२५ दिनांकित क्र. ८९५८/२०२५ खाली मरिन डाइव्ह पोलीस ठाण्यात त्यासाठी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्याबाबतीत दुसरे भाग प्रमाणपत्र जारी

करण्यासाठी ऑरटीए- लिंकइन्टाम यांच्याकडे अर्ज करण्यात आला आहे.

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, मी **श्रीमती रेखा** जगसिया, ऊर्फ रेखा शहानी, सिंध ब्रह्म सिख्य समेलन (महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियर अंतर्गत नोंदणीकृत धर्मार्थ न्यास) यांच्या विश्वस्त मंडळावरील एक विश्वस्त आहे जो न्यास, अन्य बाबींबरोबरच, संलग्न धरमदास ॲण्ड चंदिराम इंग्लिश प्रायमरी स्कुल, किंडरगार्टन, मोनिश श्रीचंद लुल्ला कॉम्प्युटर सेन्टर एसबीएसएस पब्लिकेशन्स, किंड्स क्लब इत्यादीसम्बेत 'कमला हाय स्कूल ऑण्ड ज्युनिअर कॉलेज' निर्मलदास गुरबक्षानी चौक, मधु पार्कजवळ, खार पश्चिम, मुंबई-४०००५२ येथे चालवीत होता. सिंध ब्रह्म सिख्य समेलन यांनी कोणतीही विक्री. अदलाबदल, गहाण, दोषारोप, भेट, न्यास देखभाल, वारसाहक, दोषारोप, धारणाधिकार बोजा, किंवा न्यास, करार वा अन्य कोणत्याही व्यवस्थेच्या रूपात उक्त कमला हाय स्कूल आणि/ अथवा तिच्या प्रीमायसेस आणि/ अथव सिंध ब्रह्म सिख्य समेलनाच्या अन्य कोणत्यार्ह जंगम किंवा स्थावर मालमत्ता हस्तांतरित करण्यारं मान्य केलेले नाही आणि कोणत्याही न्यायालयां अथवा प्राधिकरणाने पारित केलेल्या कोणत्यार्ह हुकुमनाम्यानुसार, आदेशानुसार किंवा नेवाड्यानसार तसे करण्यास ते बांधील नाहीत. त्यानुसार, उक्त कमला हाय स्कुल आणि/ अथव तिच्या प्रीमायसेस आणि/ अथवा सिंध ब्रह्म सिख्य समेलन यांच्या अन्य कोणत्याही जंगम वा स्थावर मालमत्तांच्या बाबतीत विश्वस्त मंडळाबरोब किंवा त्यांच्यासाठी न्यासामार्फत अंतर्गत किंव न्यासात वा अन्यथा दावा करणाऱ्या अन् कोणत्याही व्यक्तीबरोबर सध्या वाटाघाटी व्यवहार करीत असलेल्या अथवा ज्यांनी वाटाघाटी केल्या आहेत/ व्यवहार केला आहे अशा सर्व व्यक्तींना/ कोणत्याही व्यक्तीला याद्वारे तो निम्नस्वाक्षरीकारांना येथील निम्ननिर्दिष्ट पत्त्यावर आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळविण्याची सूचना करण्यात येत आहे आणि तसे न केल्यास वरील बाब लक्षात न घेत कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही वाटाघाटी व्यवहार केला असेल किंवा करणार असतील त त्याची संपर्ण जोखीम, खर्च आणि परिणामांची

जबाबदारी अशा व्यक्तीवर राहील. शिवाय आम जनतेच्या असेही निदर्शनास आणण्यात येते की, आज तारखेरोजी आणि आज तारखेपासून माझी लेखी पूर्वपरवानगी न घेता उक्त कमला हाय स्कूल आणि/ अथवा तिच्य प्रीमायसेस ज्यामध्ये ब्रह्मो मंदिर वसले आहे आणि/ अथवा सिंध ब्रह्म सिख्य समेलनाच्य अन्य कोणत्याही जंगम किंवा स्थावर मालमत्त यांचा अंतर्भाव असलेल्या कोणत्याही चर्चांमध्ये वाटाघाटींमध्ये/ व्यवहारांमध्ये सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती संपर्णतः स्वतःच्या जोखमीवर स्वतःच्या खर्चाने आणि परिणामांची जबाबदारी स्वत:वर घेऊन तसे करेल. दिनांकित ३१ जानेवारी २०२५

स्वाक्षरी/-श्रीमती रेखा ए. जगसिया ऊर्फ शहानी ४०२. शांती निकेतन, १४३, एस. व्ही. रोड, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२.



अप्रत्यक्ष बाधित भागात ४० टक्के

own as PLATINUM INDUSTRIES PRIVATE LIMITED)

CIN: L24299MH2020PLC341637

Registered Office: 201, Ackruti Star, MIDC Central Road, Pocket No. 5, MIDC Marol, Andheri (East), Mumbai-400 069, Maharashtra, India Tel No : 022-69983999/69983900, Email : compliance@platinumindustriesItd.com, Website : www.platinumindustriesItd.com

E	EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024											
	(Rs. In Millions)											
			Quarter Ended		Nine mon	Year ended						
).	Particulars	December 31, 2024	September 30, 2024	De ce mber 31, 2023	De cember 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024					

Sr. No.	Particulars	December 31, 2024	September 30, 2024	De cember 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	934.61	996.35	612.21	2,957.51	1,840.41	2,643.92
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordi nary items)	157.54	194.00	131.53	590.50	433.97	584.04
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	157.54	194.00	131.53	590.50	433.97	584.04
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	115.24	145.27	99.57	437.88	327.93	435.02
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Compre- hensive Income (after tax)]		143.50	100.16	432.01	329.49	429.05
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	549.25	549.25	402.53	549.25	402.53	549.25
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	2,762.11
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)	-	-	-	-	-	-
	a. Basic:	2.10	2.60	2.50	7.97	8.23	10.55
	b. Diluted:	2.10	2.60	2.50	7.97	8.23	10.55

			Quarter Ended		Nine mon	ths Ended	Year ended		
Sr. No.	Particulars	December 31, 2024	September 30, 2024	De ce mber 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from Operations (net)	784.65	782.50	588.71	2,426.22	1,786.85	2,517.92		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	152.37	190.48	130.41	572.65	436.22	583.99		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	152.37	190.48	130.41	572.65	436.22	583.99		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	109.17	144.88	98.32	425.06	327.65	433.29		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	109.12	143.83	98.77	425.01	331.71	437.47		
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	549.25	549.25	402.53	549.25	402.53	549.25		
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	2,729.19		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)	-	-		-	-	-		
	a. Basic:	1.99	2.64	2.44	7.74	8.14	10.45		
	b. Diluted:	1.99	2.64	2.44	7.74	8.14	10.45		

Date: February 14, 2025

स्थळ : मुंबई

दिनांक : १४ फेब्रुवारी २०२५

and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on February 13, 2025. The Statutory auditors of the carried out a unaudited results for the quarter and nine months ended December 31, 2024.

Regulation 33 of the SEBT Company's website at www.platinun accessed by scanning the QR code. on 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results are available on the y's website at www.platinumindustriesItd.com and the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com. The same can also be



अलि यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲण्ड हीअरिंग डिसएबिलिटीज (दिव्यांगजन)

(विकलांग व्यक्ती (दिव्यांगजन) सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण, भारत सरकार अंतर्गत) वांद्रे रेक्लमेशन, वांद्रे (प.), मुंबई-४०० ०५०

दूरध्वनी : २६४०-०२१५/०२२८/९१७६, फॅक्स : २६४०४१७०, ई-मेल: ayjnihh-mum@nic.in आणि वेबसाइट: www.ayjnishd.nic.in

रोजगार सुचना क्र. ०३/२०२४-२५

एवायजेएनआयएसएचडी (डी), मुंबई त्यांची प्रादेशिक केंद्रे म्हणजेच अनुक्रमे जालना, नॉयडा,

सिकंदराबाद आणि कोलकाता येथे कंत्राट तत्त्वावर विविध पदांकरिता एवायजेएनआयएसएचडी (डी) अर्ज मागवीत आहेत. विहित शुल्क, सर्व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित फोटोकॉपीज समवेत

विहित प्रपत्रावरील अर्ज, एम्प्लॉयमेन्ट न्यूजमधील जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून २१ दिवसांत रजिस्टर्ड/ स्पीड पोस्टद्वारा या संस्थेकडे पोहोचले पाहिजेत. वय मर्यादा, आवश्यक अर्हता, अनुभव व आरक्षण इत्यादीसंदर्भातील तपशील, अर्जाच्या विहित

प्रपत्रासमवेत अपलोड करण्यात आले आहेत आणि <u>www.ayjnishd.nic.in</u> वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतील.

स्वाक्षरी/-संचालक



Regd.Office:- Empire Mills Complex, 414 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Tele:- 022-61646000, Website:- www.tcpl.in, Email:info@tcpl.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(₹ in lakhs except EPS)

Quarter ended Nine Months ended Year ende 31-Dec-24 31-Dec-23 31-Dec-24 31-Dec-23 31-Mar-2 Unaudited Unaudited Unaudited Unaudited 46931.05 130185.21 150237.85 Total Total Revenue 35735.78 111379.00 Net Profit before exceptional items and tax 4876.44 2875.41 13524.29 13744.67 Net Profit for the period before tax (after exceptional items) 4876.44 2875.41 13524.29 9856.19 13744.67 Net Profit for the period after tax 3820.69 1961.09 10596.28 7243.88 10153.93 3800.64 1946.93 10539.26 7144.41 10022.83 Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves as shown in Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of ₹ 10/- each) : Basic and diluted (₹) 21.55 Consolidated Quarter ended Nine Months ended Year ended **Particulars 31-Dec-24** 31-Dec-23 **31-Dec-24** 31-Dec-23 31-Mar-24 Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited Audited 136214.30 115091.10 155195.33 Total Revenue **49165.47** 37028.96 Net Profit before exceptional items and tax 4827.93 2820.38 13418.81 9689.60 13458.23 Net Profit for the period before tax (after exceptional items) 4827.93 2820.38 13418.81 9689.60 13458.23 Net Profit for the period after tax 3773.24 1878.77 10498.86 7074.87 9939.16 Total Comprehensive Income for the period (after tax) 3769.03 1865.07 10460.15 6978.39 9812.46 910.00 910.00 910.00 Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves as shown in Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of ₹ 10/- each) : Basic and diluted (₹) 41.46 20.65 115.37 77.75 109.22

Notes: 1. The above Unaudited Quarterly and nine months ended results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on Febuary 13, 2025. Limited Review as required under regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 has been carried out by auditors of the Company who have issued an unmodified Limited Review report on these results.

2. The Company is engaged in single segment of Packaging.

Place: Mumbai Date : February 13, 2025 For TCPL Packaging Limited Saket Kanoria

Managing Director DIN:- 00040801

(₹लाखांत

मंगलम इग्स अँड ऑर्गेनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: रुपम बिल्डिंग, ३रा मजला, २३९, पी. डी. मेलो रोड, जीपीओ च्या जवळ, मुंबई - ४०० ००१. दरध्वनी क्र.: +९१ - २२ -२२६१६२०० /६३०० / ८७८७ फॅक्स: ९१-२२ - २६१९०९० CIN - L24230MH1972PLC116413

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीआणि नऊ महिने पर्यंतचे संक्षिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

एकत्रीकृत											
	संपलेले तिमाही		संपलेले नऊ महिने								
38/85/5058	३०/०९/२०२४	38/85/2023	<i>३१/१२/२०२४</i>	38/88/8083							
अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित							

ŀ	अनु तपशील	संपलेले तिमाही			संपलेले नऊ महिने संपलेले वर्ष		संपलेले तिमाही			संपलेले :	संपलेले वर्ष		
1	क्र	38/85/5058	३०/०९/२०२४	३१/१२/२०२३	३१/१२/२०२४	३१/१२/२०२३	३१/०३/२०२४	38/83/2028	३०/०९/२०२४	38/85/5053	३१/१२/२०२४	३१/१२/२०२३	38/03/2028
١		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
Γ	१ कामकाजातून उत्पन्न	८८७१.२०	৬९९४,३४	९७३३,६०	२४५१९.१६	२६६३५.९५	३६८५९,४७	८८७१.२०	७९९४,३४	९७३३.५९	२४५१९,००	२६६३५,९५	३६८५९.४८
ı	२ कालावधी करिता निव्वळ नफा / तोटा (कर व अपवादात्मक / किंवा असाधारण	४९७.१३	४८६.१६	३३५.३ ५	१४१६.५९	(५०२.८८)	२८५.९५	४८५.५४	४८६.५५	३३५.१३	१४०५.३८	(५०३.५६)	२८४.३८
1	बाबीपुर्वी)												
1	३ कालावधी करिता निव्वळ नफा / तोटा बाबीपुर्वी कर (कर व अपवादात्मक /	१४८.२७	११९.६०	8.80	३२६.३४	(१४९९.५०)	(११०५.७४)	१३६.६८	११९.९९	8.86	३१५.१३	(१५००.१८)	(११०७.३२)
1	किंवा असाधारण बाबीनंतर)												
1	४ कालावधी करिता निव्वळ नफा / तोटा बाबीनंतर कर (कर व अपवादात्मक / किंवा	१४०.२७	२६८.६०	40.08	६७७,३४	(१२५९,५०)	(९०४.८९)	१२८.६८	२६८.९९	४९.७९	६६६.१३	(१२६०.१८)	(९०७,१७)
1	असाधारण बाबीनंतर)												
ı	५ कालावधीसाठी एकुण सर्वसमावेशक नफा / तोटा [(कर पश्चात) कालावधीसाठीच्या	१२६.२८	२५४,६०	43.83	६३५,३६	(१२५०,१४)	(९६०,८६)	११४,६९	९६३.११	42.98	१३३२,२७	(१२५०,८२)	(९६३,१४)
ı	नफा /(तोटा) च्या समावेशासह आणि (कर पश्चात) इतर समावेशक उत्पन्न]												
ı	६ समभाग भांडवल	१५८२.८२	१५८२.८२	१५८२.८२	१५८२.८२	१५८२.८२	१५८२.८२	१५८२.८२	१५८२.८२	१५८२.८२	१५८२.८२	१५८२.८२	१५८२.८२
ı	७ राखीव निधी (पुनर्मुल्यांकनराखीव निधी वगळून ताळेबंदात दर्शविल्यानुसार)	0	0,00	0.00	0,00	0.00	१२६५१.९५	0.00	0.00	0,00	0.00	0,00	११९९६.४८
ı	८ प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी १०) (वार्षिक नाही)												0
1	९ मूळ प्रतिभाग	٥.८९	१.७०	0.32	8.26	(৬.९६)	(५.७२)	0.८१	१.७०	0.38	४.२१	(७.९६)	(५.७३)
1	१० मिश्रित प्रतिभाग	٥.८९	१.७०	0.32	8.26	(७.९६)	(५.७२)	٥.८٩	१.७०	0.38	४.२१	(७.९६)	(५.৬३)
-													

वरील तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऍण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेस सोबत दाखल करण्यात आलेल्या, ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने पर्यंतचे एकेरी आणि एकत्रीकृत अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निष्कर्षाचा संक्षिप्त उतारा आहे.३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने पर्यंतचे एकेरी आणि एकत्रीकृत अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निष्कर्षाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट (www.bscindia.com व www.nscindia.com आणि कंपनी च्या वेबसाईट <u>www.mangalamdrugs.com</u>) येथे उपलब्ध आहे.



मंगलम ड्रग्स अँड ऑर्गेनिक्स लिमिटेड करिता सही/-श्री. गोवर्धन एम. धूत

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१२४००८६

मंडळाचे आदेशानसार

